

कार्यकारी अभियंता (स्थापत्य)  
संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या.

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग  
शासन आदेश क्रमांक: एलटीएस ११२५/प्र.क्र.१६८ (भाग-१)/आ (वर्ग-१)  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०००३२.  
दिनांक : १० जून, २०२५.

संदर्भ :- जलसंपदा विभाग शासन आदेश क्र.एलटीएस ११२५/प्र.क्र.१६८ (१)/आ (वर्ग-१),  
दि.३०.०५.२०२५

**शासन आदेश :**

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (४) व ४ (५) मधील तरतुदीनुसार जलसंपदा विभागातील खालील तक्त्यात नमूद कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रशासकीय निकड तसेच नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी विचारात घेऊन व सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने बदलीने पदस्थापना स्तंभ क्र.४ येथे दर्शविल्याप्रमाणे करण्यात येत आहेत:

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	सध्या धारण करीत असलेले पद	बदलीने पदस्थापनेचे पद
१	२	३	४
१.	श्री.मंगेश माणिकराव खैरनार	सहायक मुख्य अभियंता (२), मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजी नगर	कार्यकारी अभियंता, संपदा अभियांत्रिकी केंद्र, मेरी, नाशिक या रिक्त पदावर
२.	श्री.संग्रामसिंग देवेंद्रसिंग रावल	सहायक मुख्य अभियंता, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, जलसंपदा विभाग, नाशिक	कार्यकारी अभियंता, ठाणे पाटबंधारे विभाग, कळवा, ठाणे या श्री.नरेंद्र महाजन यांच्या नियतकालिक बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर बदलीने पदस्थापना
३.	श्री.किशोर देविलाल दमाह	कार्यकारी अभियंता, भंडारा पाटबंधारे विभाग, भंडारा	कार्यकारी अभियंता, गुणनियंत्रण विभाग, नागपुर या श्रीम.अपर्णा कापसे यांच्या नियतकालिक बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर बदलीने पदस्थापना

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	सध्या धारण करीत असलेले पद	बदलीने पदस्थापनेचे पद
१	२	३	४
४.	श्री. हर्षद गजानन यादव	कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, अंबडपाल, जि.सिंधुदूर्ग	कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभागीय पथक क्र.१, सांगली या श्री.अभिनंदन हरुगडे यांच्या नियतकालीक बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर बदलीने पदस्थापना
५.	श्री.अमरजीत भिमराव बिराजदार	कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प (भू-विकास) विभाग, नांदेड	कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, पुणे या श्रीम.प्रिया लांजेकर यांच्या नियतकालीक बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर बदलीने पदस्थापना

तसेच महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (१), ४ (२) व ४ (३) मधील तरतुदीनुसार जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांचे सर्वसाधारण बदल्यांचे आदेश संदर्भाकीत दि.३०.०५.२०२५ रोजीच्या आदेशान्वये निर्गमित करण्यात आले होते. आता, सदर अधिनियमातील कलम ४ (४) , ४ (५) व कलम ५ मधील तरतुदीनुसार खालील तक्त्यात नमूद कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रशासकीय निकड तसेच नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी विचारात घेऊन व सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने संदर्भाकीत दि.३०.०५.२०२५ रोजीच्या आदेशान्वये केलेल्या खालील अधिकाऱ्यांच्या बदलीच्या पदस्थापनेत बदल करुन स्तंभ क्र.४ येथे दर्शविल्याप्रमाणे सुधारित पदस्थापना करण्यात येत आहेत:-

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम	दि.३०.०५.२०२५ रोजीच्या आदेशान्वये दर्शविण्यात आलेले बदलीने पदस्थापनेचे पद	सुधारित पदस्थापनेचे पद
१	२	३	४
१.	श्री.संदिप अरुण भालेराव कार्यकारी अभियंता व पदसिद्ध अवर सचिव , जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई	कार्यकारी अभियंता, ठाणे पाटबंधारे विभाग, कळवा, ठाणे	कार्यकारी अभियंता व पदसिद्ध अवर सचिव , जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर १ वर्ष मुदतवाढ

अ.क्र.	अधिकार्यांचे नाव व पदनाम	दि.३०.०५.२०२५ रोजीच्या आदेशान्वये दर्शविण्यात आलेले बदलीने पदस्थापनेचे पद	सुधारित पदस्थापनेचे पद
१	२	३	४
२.	श्री.प्रकाश बापुसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता, चंद्रपूर मध्यम प्रकल्प विभाग क्र.१, चंद्रपूर	कार्यकारी अभियंता, आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग क्र.२, सावली, जि.चंद्रपूर	कार्यकारी अभियंता, आसोलामेंढा प्रकल्प नुतनीकरण विभाग क्र.१, मुल, जि.चंद्रपूर या श्री.जितेंद्रकुमार तुरखेडे यांच्या नियतकालीक बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर बदलीने पदस्थापना
३.	श्रीमती अनिता उदय पराते, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प विभाग, नागपूर	कार्यकारी अभियंता, गुणनियंत्रण विभाग, नागपूर	कार्यकारी अभियंता, पेंच पाटबंधारे विभाग, नागपूर या श्री.केतन आकुलवार यांच्या प्रशासकीय बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर बदलीने पदस्थापना
४.	श्री.सचिन कुंडलिक पवार कार्यकारी अभियंता, म्हैसाळ पंपगृह विभाग क्र. २, सांगली	कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभागीय पथक क्र.१, सांगली	कार्यकारी अभियंता, सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर या श्री.मोहन जाधवर यांच्या नियतकालीक बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर बदलीने पदस्थापना

२. सदरहू आदेशामुळे पदस्थापनेविना राहणाऱ्या श्रीम.श्वेता सुधीर पाटील, कार्यकारी अभियंता(स्था.) यांच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

३. संबंधित कार्यकारी अभियंता यांनी बदलीने पदस्थापनेच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे.

४. संबंधित अधिकार्यांना बदलीने पदस्थापनेच्या जागी हजर होण्यासाठी कोणत्या दिनांकास कार्यमुक्त केले आणि ते बदलीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत शासनास [doesttclass1.wrd@maharashtra.gov.in](mailto:doesttclass1.wrd@maharashtra.gov.in) या ई-मेल संकेतस्थळावर त्वरित कळवावे.

५. सदर आदेशामुळे वरील बदलीने पदस्थापना करण्यात येत असलेल्या पदी संबंधित अधिकारी रुजू झाल्यानंतर, संबंधित पदाचा अतिरिक्त कार्यभार यापूर्वी अन्य अधिकार्याकडे सोपविण्यात आला असल्यास, तो आपोआप संपुष्टात येईल.

६. संबंधित अधिकाऱ्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच म.ना.से. (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्याचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास, ते संबंधित अधिकाऱ्यास मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत. मूळ कार्यालयाकडे बदली झालेल्या अधिकाऱ्याचे रजेचे अर्ज पाठविल्यास सदर अर्जाची दखल घेण्यात येणार नाही.

७. सदर बदली आदेशानुसार तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

८. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०६१०१८४८१०६६२७ असा आहे. तसेच सदर आदेश जलसंपदा विभागाच्या <https://wrd.maharashtra.gov.in> या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुहास जाधवर)

अवर सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अपर मुख्य सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
३. सचिव (लाक्षेवि) / सचिव (प्रकल्प समन्वय), मंत्रालय, मुंबई
४. सर्व कार्यकारी संचालक / महासंचालक, जलसंपदा विभाग.
५. महालेखापाल, महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता), १-मुंबई / २-नागपूर.
६. खाजगी सचिव, मा. मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), मंत्रालय, मुंबई.
७. खाजगी सचिव, मा. मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), मंत्रालय, मुंबई.
८. सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग
९. सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग
१०. सर्व संबंधित अधिकारी

११. संबंधीत जिल्हा कोषागार अधिकारी.
१२. सर्व कार्यासने, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. कार्यासन आ (वर्ग-१), संग्रहार्थ.